

**परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या
विभागीय परीक्षा.**

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक परीक्षा-१०९६/१८/सतरा,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १० जानेवारी, १९९६.

परिपत्रक

मंत्रालयीन विभाग/कार्यालये यांच्या आस्थापनेवरील काही सेवांमध्ये सरळसेवेने नियुक्ती केलेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना/ कर्मचाऱ्यांना त्या संवर्गासाठी विहित केलेली परीक्षा विशिष्ट कालावधीत व संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, जे अधिकारी त्या परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात येतात. हे अधिकारी त्या परीक्षांना बसण्यासाठी अधिक संधी मिळाव्यात म्हणून एकतर शासनाकडे किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज करतात. त्यामुळे प्रकरणे बराच काळ प्रलंबित रहातात. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अशाच एका प्रकरणी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली पुस्तके उपलब्ध करणे, प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, आयोगाने घेतलेल्या विभागीय परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करणे, निकाल जाहीर झाल्यावर पुढील परीक्षेची तारीख निश्चित करताना परिक्षार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून दोन परीक्षांमध्ये किमान कालावधी निश्चित करावा व याबाबत सर्व विभागांसाठी एकच धोरण असावे असे सूचित केले आहे. त्यानुसार सर्व मंत्रालयीन विभागांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी विहित केलेली परीक्षा विहित कालावधीत व संधीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विहित कालावधीत व संधीत उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत नियमानुसार कार्यवाही तातडीने करण्यात यावी. त्यात परीक्षेचा निकाल लागल्यानंतर दिरंगाई होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

२) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रस्तुत परीक्षेसाठी विहित केलेले नियम व विषय यांचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयामार्फत किंवा कार्यालयातून पुरेशा प्रमाणात पुस्तके उपलब्ध

करुन देण्यात यावीत तसेच अशा परीक्षांसाठी कार्यालयातर्फे अथवा अन्य माध्यमाद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

३) अशा परीक्षांसंबंधी आयोजन करतांना ते नियमानुसार वेळच्या वेळी केले जाईल, याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसे करताना खालील मार्गदर्शन सूचनांचे अनुपालन करावे.

अ) परीक्षा नियमानुसार परीक्षेसंबंधी सूचना सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना वेळेवर देण्यात याव्यात.

ब) परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल वेळेवर घोषित करण्यात यावा. आवश्यक असल्यास यासाठी परीक्षा नियमातच यासंबंधी तरतूद करावी.

क) अशा परीक्षा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा घेण्यात येत असल्यास पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर किमान ४५ दिवसांच्या कालावधीनंतरच दुसरी परीक्षा घेण्यात यावी.

२. मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांना वरील सूचनांचे पालन करण्यासंदर्भात परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी विहित केलेल्या परीक्षेच्या नियमात समुचित बदल करण्याबाबत कार्यवाही करावी.

तसेच या सूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांच्या निदर्शनास आणून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात.

सही /-
(य.मा.जोशी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, (पत्राने),
सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना),
निवड नस्ती.